

३५. १०, ६, २७. १३, ४, १४. इश्वरो हृ पश्चप्यन्यो यतेताय लोतारं यशो र्तीः Ait. Br. २, २०. उद्गतारि यशो इधात् २२. ये ब्राह्मणमनुवानं यशो नर्कृत् ५, २३, ६, ३४, ७, १८, ३२. श्रावुर्विद्या यशो बलम् M. २, १२१. यशोमेधासमन्वित ३, २६२. यशो इत्य प्रथते ११, १५. HARIV. ८३९। विस्तीर्णे यशो लोके M. ७, ३३. संनिष्पत्य यशो लोके ३४. कर्षति च मव्यशः ३, ६६. यशः प्राप्य ४, ३४३. पुण्डरैर्यशो लभ्यते VRDDHA-KĀN. १५, १९. Spr. २३६। वर्धनं यशसः R. २, ७४, २६. लोकानाविशते यशः BHĀG. P. ३, १४, ११. यशः स्फीर्तं निधाय ४, २१, ७. यशः पालय Spr. २१६०. यशः रुद्ध्यम् RAGH. ३, ४८. यशः शरीर २, ५७. KATHĀS. ३४, ११. यशः काय Spr. ११०। यशोराशि VIKR. ११, १७. यशोपुत् *angesehen*, berühmt VARĀH. BRH. S. १६, ५. यशः कुमुदपाण्डुरम् Spr. ३०७०. HABH. Anth. ४८३, ४१. उद्गामः BHĀG. P. ४, १२, ४३. स्नायुः KATHĀS. १८, २०५. — MBH. ३, २०८। २४१०. Suçā. १, १२३, ३. RAGH. १, ३, ७, २७. MEGH. ३८. Spr. २६२७. VARĀH. BRH. S. १५, १६, ४८, ८२, ६३, ३, ६५, ११. BHĀG. P. ३, २८, १८. pl. RAGH. २, ३, ४, १९. यशांसि कवयो दिनु प्रतन्वति नः Spr. १०७८. २१४७. ३२८२. PRAB. ३, १४. यशस् neben कीर्ति M. ४, १४. ११, ४०. Spr. ३१०८. Der personifizierte Ruhm als Sohn Kāma's von der Rati HARIV. १२४८२. Dharmā's von der Kirti VP. ३३. MĀRK. P. ५०, ५८. — c) Gegenstand der Ehre, Respectsperson: यशो भवति य एवं विद्वानाथते ÇAT. Br. २, २, ३, १. ४, २, ४, ९, ५, ३, २, ३. ब्राह्मणं राजानमनु यशः करोति तस्माद्ब्राह्मणो राजानमनु यशः ४, २, ७, ५, ५, १६. यशः स्याम १४, १, १, ३. — d) gefälliges oder angenehmes Wesen, Gunst: देवेयु यशो मर्त्याभूष्मन् RV. ९, १४, ३. मित्रो न यो जनेष्वा यशश्चक्ते श्रसाम्या ४०, २२, २, १, २३, १५. क्वारु त्यव्यशो वां येन स्मा सिन् भर्युः सखिम्यः ३, ६२, १. — e) N. eines Sāman PANĀK. Br. ४५, ३, ३२, १९, ४, ४, ९, ३. LĀTJ. ३, ४, ८. Ind. St. ३, २३०, a. श्रगस्त्यस्य २००, a. इन्द्रस्य २०८, b. — f) = उद्गत नाई. १, १२. = अन्त २, ७. = धन १०. — २) m. N. pr. eines Mannes BURN. Intr. ३७३. fg. ३९७. WASSILJEW २८, ४७, ५६. SCHIEPNER, Lebensb. २४७ (१७). ३०८ (७८). — Vgl. श्रौः, अतिं, अप०, दीर्घ०, दुर्यशस्, निर्यशस्, पुष्य०, पूरु०, ब्रह्म०, भट्ट०, मक्ता०, यज्ञ०, स्व०.  
2. यशस् adj. १) ansehnlich, schön, würdig, herrlich: भग्न RV. ३, १, १९, १०, ३९, २. पोष १, १, ३, ३१, ८, ६०, १. वर्ण २, ३, ५, ३, १, ११. रुपि ६, ४, ५, ७, ७३, २. वर्मिन्कृ पश्चात् श्रति ४, ७९, ५. Agni ५, १५, १, ३२, ११. — २, ४, १. ७, १६, ४ (यशस्तम). ४, २, २२. १०, ७६, ६. AV. ३, २१, ५, ६, ३९, २, ३, १३, १, ३८. VS. २०, ४४. — २) angesehen, geehrt: भग्न RV. ४, ४०, ५. यशसामर्जुष्टि: ६, ३, २. गोभिः व्याम यशसो जनेष्वा १०, ६४, ११. सर्वे नन्दत्ति यशसागतिन् ७१, १०, ११, ११, १२, ३. ब्रह्माण्डस्ते यशसः: सत्तु मान्ये AV. २, ६, २. — ३) angenehm, werth: वर्णं स्याम यशसो जनेष्वे RV. ४, ४१, ११. अध्यरमिन्कृ पश्चात् कृधी नः ७, ४२, ५, ४४, ५, २३, १०, ११, ६१, २८. दधि beliebt १०, ४१, १. AV. ६, ५४, २. — RV. ५, ४, ४ scheint यशसि irrig für यशसा (Bed. १, c) betont zu sein.

यशस् am Ende eines comp. = १. यशस् in श्रीयशसानि ÇAT. Br. १२, ४, २, १. — Vgl. ब्रह्म०, यज्ञ०, कृस्ति०.

यशस्कर् (१. य० + १. कर्) २) adj. f. ई Ruhm verleihend, ruhmvoll P. ३, २, २०, Sch. Vop. २८, ४७. M. ४, ३८७. MBH. १, ६१४७. ६३९६. R. ४, २, ४५, ३, १०, २५, ५, ३३, ४७. Spr. ७६०. MĀRK. P. ७७, १९. पितृमातृ भग्न P. ४, २७, ७, ३, २८, ४८. ४, १७, ३६. सु० PANĀKAR. १, १, २५. — २) m. N. pr. verschiedener Männer KATHĀS. १०४, १९. RĀGA-TAR. ४, ४७२. ६, ५३. ४४. ११९. १३८. ४, २६९८. °स्वामिन् वर्ति० Bez. eines von einem Jaçaskara errichteten Heiligtums ६, १४०.

यशस्काम (१. य० + काम) १) adj. ehrbegierig TS. २, ३, ४, १. Ait. Br. १, ५.

KĀTJ. CR. ४, ४, १, ११, २, १३, ८. LĀTJ. ३, ४, २२. — २) m. N. pr. eines Bodhisattva Lot. de la b. l. १४.

यशस्काम्य् s. u. काम्य्.

यशस्कृत् (१. य० + कृत्) adj. Ansehen verleihend TS. १, ५, ५, ४ (सहस्रत् VS.).

यशस्यै (yon १. यशस्) १) adj. gaṇa स्वर्गादि P. ५, १, ११, VĀRTT. २. Schol. zu P. ५, १, ११. Ansehen gebend, ruhmvoll: सूप्तवसिनी मनवे यशस्यै दृश्यै VS.) Himmel und Erde TS. १, २, १३, २. प्रूलगत्र आच. GRHJ. ४, ८, ३५. VS. PRĀT. ४, ३८. M. १, १०६. २, ५२. ३, १०६. ४, १३. MBH. १, २३०९. २, २३६. R. १, ४४, ६३. SUÇA. १, ३, १५. geehrt: अरुं यशस्या धन्या च यस्यास्त्वं समुपस्थिता R. GOBR. २, ३८, ३३. Vgl. श्रौः (auch R. २, २७, ३). — २) f. श्रा N. zweier Pflanzen: = शीवती उपस्थिति RĀGAN. im ÇKDRA.

यशस्यै (wie eben) adj. Gunst suchend AV. ४, ११, ६.

यशस्वत् (wie eben) १) adj. Schol. zu P. ५, २, १२१. ४, २, ९. VOP. ७, २८. a) ansehnlich, schön, herrlich, würdig RV. १, ११, ६. यशस्वतीरप्स्युवो न सृत्या: ७९, १. राया ३, १६, ८, ४, २३, २७. AGNI १, १०, ११, ३, २०, ९. TS. १, ५, ५, ४, ४, १३, २. — b) ruhmvoll, ehrenvoll: पृत्सुति RV. ४०, ३८, ४. — c) angenehm, werth: यथेन्द्रो यावोपृथिव्योर्प्रश्चान्यत्राप् श्रोष्ठीषु यशस्वती: AV. ६, ३८, २. — २) f. वती N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. ७३, २५७.

यशस्विन् (wie eben) adj. Sch. zu P. ५, २, १२१ und १, ४, १९. १) ansehnlich, schön, herrlich, würdig AV. ६, ३९, २, १९, ५६, ६. AGNI TS. ५, ७, ४, ३. श्रौः: पश्चाना पश्चस्वितम् TBR. ३, ४, ४, २. वृक्त आच. GRHJ. २, ६, ९. ÇAT. Br. ४, २, ४, १०, ४, १, ११. ४, २, ३, ११. ४, १४, १, ११. ४, ११, ११. ४, ११, ११. ४, ११, ११. ४, ११, ११. तेजस् ÇĀÑKA. GRHJ. २, २. श्रोष्ठीयः KAUÇ. १३३. श्रोष्ठीया R. २, ७१, १९. गङ्गा ४, ४४, ३४ (४५, ४० GOBR.). मर्यादां तां समुद्रस्य वेलां गता यशस्विनीम् ४, ४१, २६. — b) hoch angesehen, berühmt; von Personen KĀND. UP. ३, १३, २. M. ३, ४०, १, ३३४. MBH. १, ५९८८. ३, २३४. २४७। २५१३. २७१९. १५५७८. ५, ७०५५. R. १, २, ४५, ४, ३, ४, १०, २, २३, २४. २९, १७, ७४, १६. R. GOBR. २, ३८, ३३. SPR. १७११. KATHĀS. १६, २२, २१, १०४. ३१, ७०. यशस्वितम् von einem Bogen und einer Person KAUSH. UP. २, ६. — २) f. विनी a) Bez. einer best. Arterie Verz. d. OXF. H. २३६, a, २ v. u. b, ४, ८. — b) Bez. verschiedener Pflanzen: = वनकार्पासि ÇĀBDĀR., = यवित्तिना und मूर्खातिष्मती RĀGAN. im ÇKDRA. — c) N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBH. १, २६२८.

यशोगोपि m. N. pr. eines Scholiasten des KĀTJ. CR.; s. Einl. S. VII. पशोग Weber, Lit. 137.

यशोग्र (१. यशस् + ग्र) adj. f. ई das Ansehen —, die Schönheit vernichtet PĀR. GRHJ. ४, ११, १. den Ruhm vernichtet M. ४, १२७. BHĀG. P. ४, २, १०.

यशोद (१. यशस् + १. द) १) adj. Ansehen —, Ruhm verleihend. — २) m. Quecksilber RĀGAN. im ÇKDRA. — ३) f. श्रा N. pr. a) der geistigen Tochter einer Klasse von Manen HARIV. ११९. Verz. d. OXF. H. ३९, b, १ v. u. — b) der Frau des Kuhhirten Nanda, der Kṛṣṇa gleich nach seiner Geburt als Kind untergeschoben wurde, und die daher als seine Mutter angesehen wird (यशोदानन्द उ. s. w. Bez. Kṛṣṇa's), HARIV. ३३१. fgg. ४३९। SPR. ४८९७. VP. ५०३. PANĀKAR. १, ७, ७८. ३, ७, ३२. ४, १, १४. ३, ११५. ४, १४. Verz. d. B. H. No. ३७६. ११९४. Verz. d. OXF. H. २८, a, १४. २७, a, ४५. ६८, b, २४. °पर्पत्यंगता als Beiw. der Durgā MBH. ४, १७९. — c) der Gattin Mahāvira's und Tochter Samaratīra's WILSON, Sel. Works 4, 293.

यशोदत्त (१. यशस् + दत्त) m. N. pr. eines Mannes Lalit. ed. Calc. 201, 13.